

Date: July 28, 2025

To, BSE Limited.
Corporate Relation Department,
Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street,
Mumbai - 400001.
Maharashtra.

Scrip Code: 526125

ISIN: INE00HZ01011

Sub: Intimation of Newspaper Publication of dispatch of Notice of Extra-Ordinary General Meeting (EGM) to be held on August 18, 2025 - Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir / Madam

Pursuant to the provisions of Regulation 47(2) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby inform you that the notice of the Extra-Ordinary General Meeting (EGM) of the company was dispatched to the shareholders on July 26, 2025 and publication of the same has been made in the newspapers i.e Financial Express (English Edition) and from Navshakti (Marathi Edition) published on July 27, 2025. The newspaper clippings are enclosed herewith for your records.

This is for your information.

Thanking You

Yours faithfully

For BN HOLDINGS LIMITED



REETIKA MAHENDRA
COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER
[M.No. ACS48493]



BN HOLDINGS LIMITED

REGD. OFFICE: 217, Adani Inspire-BKC, G Block, BKC Main Road, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra - 400051

CIN: L15315MH1991PLC326590

T: +91 22 69123200 | **E:** contact@bn-holdings.com | **W:** www.bn-holdings.com

Parag Parikh Financial Advisory Services Limited

CIN: U67190MH1992PLC068970

Regd. & Corp. Off.: 81/82, 8th Floor, Sakhar Bhavan, Ramnath Goenka Marg, 230, Nariman Point, Mumbai - 400 021. Tel: 91 22 6140 6555 Fax: 91 22846553

Email: email@ppfas.com Web: www.ppfas.com

Public Notice for Loss of Share Certificates

Notice is hereby given that the following share certificate(s) issued by the Company are stated to have been lost or misplaced and the registered share holder(s) thereof have applied for issue of duplicate share certificate(s).

Notice is hereby given that the Company will proceed to issue letter of entitlement / confirmation in lieu of duplicate share certificate(s) unless a valid objection is received by the Company within 15 days from the date of publication of this notice. No claims will be entertained by the Company with respect to the original share certificate(s) subsequent to the issue of duplicates thereof.

Name of Shareholders	Folio No.	Share Certificate No(s).	Distinctive No(s).	No. of Shares
Mr. Haresh G. Mehta & Mrs. Dipi H. Mehta	H0000004	461 to 510	46001 to 51000	5000

Any person who has/have a claim in respect of the said certificate(s) should lodge his/her/their claim with all supporting documents with the Company at its registered office. If no valid and legitimate claim is received within 15 days from the date of publication of this notice, the Company will proceed to issue Letter of Confirmation in lieu of duplicate share certificate(s) to the person(s) listed above and no further claim would be entertained from any other person(s).

By order of the Board of Directors
For Parag Parikh Financial Advisory Services Limited

Sd/-
Place : Mumbai
Dated: 27th July, 2025

Rajdeep Jadeja
Company Secretary & Compliance Officer

PPFAS

There's only one right way

kotak

CIN - L65110MH1985PLC038137

Registered Office: 27 BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

Tel.: +91-22-61660001 Fax: +91 22 6713 2403

Website: www.kotak.com E-mail: KotakBank.Secretarial@kotak.com

FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025

In compliance with Regulations 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the Board of Directors of Kotak Mahindra Bank Limited ("Bank") have, at their meeting held on Saturday, 26th July, 2025, considered, reviewed and approved the unaudited financial results of the Bank for the quarter ended 30th June, 2025 ("Financial Results").

The said Financial Results, along with Limited Review Report thereon, submitted by the Joint Statutory Auditors of the Bank, have been filed with the Stock Exchanges and are available on the websites of the Stock Exchanges (i.e., www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the website of the Bank (<https://www.kotak.com/content/dam/Kotak/investor-relation/governance/governance-sebi-tab/2025/outcome-of-board-meeting-consolidated-and-standalone-results/consolidated-and-standalone-results-july-26-2025.pdf>)

The same can also be accessed by scanning the following Quick Response (QR) code from the compatible devices:

Mumbai, 26th July, 2025

By Order of the Board of Directors
For Kotak Mahindra Bank Limited

Ashok Vaswani
Managing Director & CEO

HOWARD HOTELS LIMITED

Regd Office:- 20, Maurya Complex, B-28 Subhash Chowk, Laxmi Nagar, New Delhi-110092
Corp. Off:- Hotel Howard plaza, Fatehabad Road, Agra-282001
CIN: L74899DL1989PLC038622 Tel: 0562-404-8600, Fax: 0562-404-8666
Email: info@howardhotelsltd.com, Website: www.howardhotelsltd.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER ENDED JUNE 30, 2025

Rs. in lakhs except per share data

S. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		June 30, 2025 (Reviewed)	March 31, 2025 (Audited)	June 30, 2024 (Reviewed)	March 31, 2025 (Audited)
1	Total income from operations	321.79	492.23	308.76	1633.58
2	Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	-46.53	68.13	-76.98	57.35
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	-46.53	68.13	-76.98	57.35
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	-46.53	53.46	-76.98	42.68
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	-46.53	56.42	-76.98	45.64
6	Equity Share Capital	911.32	911.32	911.32	911.32
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	237.55
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) for continued and discontinued operations	-0.51	0.59	-0.84	0.47
	Diluted:	-0.51	0.59	-0.84	0.47

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the quarterly results are available on the stock exchange website i.e. www.bseindia.com and on Company website www.howardhotelsltd.com

For and on behalf of the Board of Directors of Howard Hotels Limited

Scan the QR for Detailed Results

Nirvikar Nath Mittal
(Whole Time Director)
DIN: 00536470

Place: Agra
Date: July 26, 2025

BN HOLDINGS LIMITED

CIN : L15315MH1991PLC326590

Regd. Office : 217 Adani, Inspire-BKC, Situated G Block, BKC Main Road, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra 400051 : Tel:- 022-69123200

Website : www.bn-holdings.com : Email: contact@bn-holdings.com

NOTICE OF 1st EXTRA-ORDINARY GENERAL MEETING (EGM) AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 01st (First) Extra-Ordinary General Meeting of the members of "BN HOLDINGS LIMITED" (CIN:L15315MH1991PLC326590) for the financial year 2025-26 will be held on Monday, August 18, 2025 at 1:00 P.M. (IST) through Video conferencing ("VC"/V. Other Audio Visual Means" ("OAVM"), to transact the business as set out in the Notice convening the EGM.

This is in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 (Act) and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations & Disclosure requirement regulations), 2015 read with Circular No. 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), along with the Circular No. SEBI/HO/CFD/CFD-POD-2/PICIR/2024/13 dated October 03, 2024 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), which has permitted to hold the EGM through VC/OAVM, without physical presence of the members at common venue. Notice of EGM have been sent in electronic mode only to the members whose e-mail addresses are registered with the company/Depository Participants. The requirements of sending physical copy of the Notice of 01st (First) Extra-Ordinary General Meeting (EGM) to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars. The electronic dispatch of Notice of EGM to the members has been completed on Saturday July 26, 2025. The said Notice of EGM is also available on the Company's website at www.bn-holdings.com and on the website of stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com

The documents pertaining to the items of business to be transacted in the EGM and referred in the Notice of EGM shall be made available electronically for inspection by members upon request to the Company by sending email at corporate@bn-holdings.com.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 (hereinafter referred to as the "Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("SEBI Listing Regulations"), Secretarial Standards on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and any other applicable provisions of law, the Company is pleased to provide remote e-voting to the members, to vote from the place other than venue of EGM ("remote e-voting"). The company is providing facility to members to cast their vote remotely, using electronic voting system ("remote e-voting") and for participation in EGM through VC/OAVM facility through Bigshare Services Private Limited ("Bigshare"). Members can attend and participate in EGM through VC/OAVM facility only and their attendance shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The notes to Notice of EGM includes the procedure/instructions for attending EGM through VC/OAVM, remote e-voting by members holding shares through dematerialize mode and physical mode and for members who have not registered their email addresses. Members of the company under category of Institutional Shareholders are encouraged to attend and participate in the EGM through VC/OAVM and vote through remote e-voting. The members participating in the EGM through VC/OAVM facility shall be eligible to vote through remote e-voting system during the EGM, if not voted through remote e-voting.

Members holding shares either in physical form or in dematerialized form and whose name appear in Register of Members/ list of Beneficial owners, as on the cut-off date i.e. Wednesday, August 13, 2025 shall be entitled to cast vote through remote e-voting or attend the meeting through VC/OAVM and cast vote at EGM. A person who is not a member as on cut-off date should treat this Notice of EGM for information purpose only. The voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company as on "Cut-off date." The remote e-voting shall commence on Friday, August 15, 2025 at 9:00A.M. (IST) and end on Sunday, August 17, 2025 at 5:00 P.M. (IST). The remote e-voting module shall be operated by Bigshare for voting thereafter. Once the vote has been cast by the shareholder through remote e-voting, it cannot be changed. In case shareholders has voted through remote e-voting and also voted at EGM through e-voting, vote casted through remote e-voting will be considered final and vote casted at the EGM will not be considered.

Any member who acquires shares and become member after the dispatch of notice of EGM and holding shares as on cut-off date i.e. Wednesday, August 13, 2025 may obtain login id and password for voting by sending email at vote@bigshareonline.com or shwetass@bigshareonline.com

The Company has appointed Mrs. Nayan Handa (FCS 11993; CP 18686), as Practicing Company Secretary, from M/s Mehta & Mehta, Company Secretaries having their head office at Mumbai as Scrutinizer to supervise the e-voting process in fair and transparent manner.

Member having any query/seeking any information are requested to write/send email to the company at corporate@bn-holdings.com. Also, any members seeking intent to ask any question during the EGM may register themselves by mentioning their name demat account number/folio number, email id, mobile number at corporate@bn-holdings.com. The Speaker Registration will be open from Thursday, August 14, 2025 at 09:00A.M. till Friday, August 15, 2025 at 05:00 P.M. Member(s) holding shares at the cut-off date shall be entitled to register and participate at the EGM.

Shareholders holding their shares in dematerialized mode and have not updated their KYC details are requested to register/update their email address, bank account details and other KYC details with the company's RTA i.e. Bigshare Services Private Limited at shwetass@bigshareonline.com. In case of any queries or issue regarding attending EGM/e-voting, members may refer to the FAQs and e-voting manual available at download section at <http://vote.bigshareonline.com> or call at helpline number of Bigshare at 7506071172/022-62638338 or send a request to Rajesh Kumawat at help@vote.bigshareonline.com.

By order of the Board of Directors
For BN Holdings Limited

Sd/-
Place: Mumbai
Date: July 27, 2025

Reetika Mahendra
Company Secretary & Compliance Officer

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES, NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY, OUTSIDE INDIA.

INITIAL PUBLIC OFFERING OF EQUITY SHARES ON THE MAIN BOARD OF THE BSE LIMITED ("BSE") AND NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE"), AND TOGETHER WITH BSE, THE "Stock Exchanges") IN COMPLIANCE WITH CHAPTER II OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED (THE "SEBI ICDR REGULATIONS").

PUBLIC ANNOUNCEMENT

(Please scan the QR Code to view the DRHP)

SAHAJANAND MEDICAL TECHNOLOGIES LIMITED

Our Company was initially formed as a partnership firm named 'M/s Sahajanand Vascular Technoventions' pursuant to a partnership deed dated October 25, 1999. Subsequently, pursuant to a partnership deed dated September 30, 2001, the partnership firm was re-constituted, and the name of the partnership firm was changed to 'M/s Sahajanand Medical Technologies'. Subsequently, the partnership firm was converted into a joint stock company and was registered as a private limited company named 'Sahajanand Medical Technologies Private Limited' pursuant to a certificate of incorporation dated October 18, 2001, issued by the Registrar of Companies, Gujarat, Dadra & Nagar Haveli, in accordance with provisions of the Companies Act, 1956. Subsequently, our Company was converted into a public limited company, pursuant to a special resolution of our Shareholders dated April 27, 2021, and the name of our Company was changed to 'Sahajanand Medical Technologies Limited', and a fresh certificate of incorporation dated May 7, 2021 was issued to our Company by the Registrar of Companies, Gujarat at Ahmedabad ("ROC"). For details of changes in the name and registered office address of our Company, see '*History and Certain Corporate Matters*' on page 252 of the draft red herring prospectus dated July 25, 2025 ("DRHP").

Registered Office: Sahajanand Estate, Wakharia Wadi, NR. Dabholi Char Rasta, Nani Ved, Ved Road, Surat, Gujarat - 395 004, India

Corporate Office: Unit No. 402 & 412, A Wing, 4th Floor, Kanakia Wall Street, Andheri Kurla Road, Chakala, Andheri East, Mumbai, Maharashtra- 400 093, India.

Contact Person: Deepshikha Singhal, Company Secretary and Compliance Officer; Tel.: 022 49564000; E-mail: investors.grievance@smt.in; Website: www.smtpl.com; Corporate Identity Number: U33119GJ2001PLC040121

THE PROMOTERS OF OUR COMPANY: BHARGAV DHIRAJLAL KOTADIA, DHIRAJLAL VALLABHBHAI KOTADIA, PRIYANKA DHIRAJLAL COHEN AND SHREE HARI TRUST

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO 27,644,231 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 1 EACH ("EQUITY SHARES") OF SAHAJANAND MEDICAL TECHNOLOGIES LIMITED (OUR "COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ [•] PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [•] PER EQUITY SHARE) (THE "OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹ [•] MILLION THROUGH AN OFFER FOR SALE (THE "OFFER"), CONSISTING OF UP TO 2,700,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹1 EACH AGGREGATING UP TO ₹[•] MILLION BY SHREE HARI TRUST, UP TO 2,700,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹1 EACH AGGREGATING UP TO ₹[•] MILLION BY DHIRAJKUMAR SAVJIBHAI VASOYA, UP TO 12,958,126 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹1 EACH AGGREGATING UP TO ₹[•] MILLION BY SAMARA CAPITAL MARKETS HOLDING LIMITED, UP TO 2,615,750 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹1 EACH AGGREGATING UP TO ₹[•] MILLION BY KOTAK PRE-IPO OPPORTUNITIES FUND, UP TO 6,670,355 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹1 EACH AGGREGATING UP TO ₹[•] MILLION BY NHPEA SPARKLE HOLDING B.V. (COLLECTIVELY, THE "SELLING SHAREHOLDERS" AND SUCH EQUITY SHARES, THE "OFFERED SHARES").

THE OFFER INCLUDES A RESERVATION OF UP TO [•] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹1 EACH (CONSTITUTING [•]% OF THE POST ISSUE PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY) AGGREGATING UP TO ₹[•] MILLION FOR SUBSCRIPTION BY ELIGIBLE EMPLOYEES (THE "EMPLOYEE RESERVATION PORTION"). OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS, MAY OFFER A DISCOUNT OF UP TO [•] % (EQUIVALENT OF ₹ [•] PER EQUITY SHARE) TO THE OFFER PRICE TO ELIGIBLE EMPLOYEES BIDDING UNDER THE EMPLOYEE RESERVATION PORTION ("EMPLOYEE DISCOUNT"). THE OFFER LESS THE EMPLOYEE RESERVATION PORTION IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET OFFER". THE OFFER AND THE NET OFFER WILL CONSTITUTE [•]% AND [•]% OF OUR POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL, RESPECTIVELY.

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹ 1 EACH. THE OFFER PRICE IS [•] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT SIZE WILL BE DECIDED BY OUR COMPANY IN CONSULTATION WITH THE BRLMS AND WILL BE ADVERTISED IN ALL EDITIONS OF [•] (AN ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER), ALL EDITIONS OF THE HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER [•], AND THE SURAT EDITION OF THE GUJARATI DAILY NEWSPAPER [•] (GUJARATI BEING THE REGIONAL LANGUAGE OF GUJARAT WHEREIN THE REGISTERED OFFICE OF OUR COMPANY IS LOCATED), EACH WITH WIDE CIRCULATION, AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/OFFER OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO THE BSE LIMITED ("BSE") AND NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE"), AND TOGETHER WITH BSE, THE "STOCK EXCHANGES") FOR UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES IN ACCORDANCE WITH THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018 (THE "SEBI ICDR REGULATIONS").

In case of any revision in the Price Band, the Bid/ Offer Period shall be extended for at least three additional Working Days after such revision of the Price Band, subject to the total Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar unforeseen circumstances, our Company may, in consultation with the BRLMs, for reasons to be recorded in writing, extend the Bid / Offer Period for a minimum of one Working Day, subject to the Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band, and the revised Bid/ Offer Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges by issuing a public notice and also by indicating the change on the websites of the BRLMs and at the terminals of the Members of the Syndicate and by intimation to Designated Intermediaries and Sponsor Bank(s), as applicable.

This Offer is being made in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended, read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations. The Offer is being made through the Book Building Process and is in compliance with Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations wherein in terms of Regulation 32(1) of the SEBI ICDR Regulations, not more than 50% of the Net Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs", and such portion, the "QIB Portion") provided that our Company, in consultation with the BRLMs, may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), of which at least one-third shall be available for allocation to domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. In the event of under-subscription or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the Net QIB Portion. Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis only to Mutual Funds and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders (other than Anchor Investors) including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not less than 15% of the Net Offer shall be available for allocation to Non-Institutional Bidders out of which (a) one-third of such portion shall be reserved for applicants with application size of more than ₹0.20 million and up to ₹1.00 million; and (b) two-third of such portion shall be reserved for applicants with application size of more than ₹1.00 million, provided that the unsubscribed portion in either of such sub-categories may be allocated to applicants in the other sub-category of Non-Institutional Bidders and not less than 35% of the Net Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders ("RIBs") in accordance with the SEBI ICDR Regulations ("Retail Portion"), subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. Further, Equity Shares will be allocated on a proportionate basis to Eligible Employees applying under the Employee Reservation Portion, subject to valid Bids received from them at or above the Offer Price. Further, all potential Bidders (except Anchor Investors) are required to mandatorily utilise the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective bank accounts (including UPI ID for UPI Bidders) in which the Bid amount will be blocked by the SCBs or the Sponsor Banks, as applicable, to participate in the Offer. Anchor Investors are not permitted to participate in the Anchor Investor Portion of the Offer through the ASBA process. For details, see '*Offer Procedure*' beginning on page 422.

This public announcement is made in compliance with the provisions of Regulation 26(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that our Company is proposing to undertake, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, an initial public offering of its Equity Shares pursuant to the Offer and has filed the DRHP with the Securities and Exchange Board of India ("SEBI") on July 26, 2025.

Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations, the DRHP filed with SEBI has been made available to the public for comments, if any, for a period of at least 21 days, from the date of publication of this public announcement, by hosting it on the website of SEBI at www.sebi.gov.in, on the websites of the Stock Exchanges i.e., BSE at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com, where the equity shares are proposed to be listed and on the website of the Company at www.smtpl.com and the websites of the book running lead managers to the Offer, i.e., Motilal Oswal Investment Advisors Limited at www.motilaloswalgroup.com, Avendus Capital Private Limited at www.avendus.com, HSBC Securities and Capital Markets (India) Private Limited at www.business.hsbc.co.in and Nuvama Wealth Management Limited at www.nuvama.com respectively. Our Company hereby invites the public to give comments on the DRHP to SEBI with respect to disclosures made in the DRHP. The public is requested to send a copy of their comments to SEBI and/or to the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLM at their respective addresses mentioned herein. All comments must be received by SEBI and/or the Company and/or the BRLM and/or the Company Secretary and Compliance Officer of our Company in relation to the Offer on or before 5:00 p.m. on the 21st day from the aforesaid date of publication of this public announcement.

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares in the Offer have not been recommended or approved by the SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the DRHP. Specific attention of the bidders is invited to '*Risk Factors*' on page 26 of the DRHP.

Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be made after the red herring prospectus ("RHP") has been filed with the RoC and must be made solely on the basis of such RHP as there may be material changes in the RHP from the DRHP. The Equity Shares, when offered, through the RHP, are proposed to be listed on the Stock Exchanges.

The liability of the members of our Company is limited by their shares. For details of the main objects of our Company as contained in its Memorandum of Association, see '*History and Certain Corporate Matters*' on page 252 of the DRHP.

For details of the share capital and capital structure of our Company and the names of the signatories to the Memorandum of Association and the number of shares of our Company subscribed by them, see '*Capital Structure*' on page 81 of the DRHP.

Motilal Oswal Investment Banking

Motilal Oswal Investment Advisors Limited

Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road
Opposite Parel, ST Depot, Prabhadevi,
Mumbai - 400 025, Maharashtra, India
Tel: +91 22 7193 4380
E-mail: smt ipo@motilaloswal.com
Investor Grievance ID: moiapredressal@motilaloswal.com
Website: www.motilaloswalgroup.com
Contact Person: Kunal Thakkar/Shashank Pisat
SEBI Registration Number: INM000011005

Avendus Capital Private Limited
Platina Building, 9th Floor, 901, Plot No C-59,
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai 400 051, Maharashtra, India
Tel: +91 22 6648 005
E-mail: smt ipo@avendus.com
Investor Grievance E-mail: investorgrievance@avendus.com
Website: www.avendus.com
Contact Person: Sarthak/Sneha Roy
SEBI Registration Number: INM000011021

HSBC Securities and Capital Markets
(India) Private Limited
52/60, Mahatma Gandhi Road Fort
Mumbai 400 001, Maharashtra, India
Tel: +91 22 6864 1289
E-mail: smt ipo@hsbc.co.in
Investor Grievance ID: investorgrievance@hsbc.co.in
Website: www.business.hsbc.co.in
Contact person: Harsh Thakkar / Harshit Tayal
SEBI Registration No.: INM000010353

Nuvama Wealth Management Limited
801-804, Wing A, Building No. 3, Inspire BKCG
Block, Bandra Kurla Complex, Bandra East
Mumbai - 400 051, Maharashtra, India
Telephone: + 91 22 4009 4400
E-mail: smt ipo@nuvama.com
Investor Grievance E-mail: customerservice.mb@nuvama.com
Website: www.nuvama.com
Contact person: Pari Vaya
SEBI Registration No.: INM000013004

MUFU Intime India Private Limited
(Formerly known as Link Intime India Private Limited)
C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri
Marg, Vikhroli (West) Mumbai, Maharashtra -
400083, India
Tel: +91 810 811 4949
E-mail: sahajanandmedical ipo@in.mpmis.mufu.com
Investor Grievance E-mail: sahajanandmedical ipo@in.mpmis.mufu.com
Website: in.mpmis.mufu.com
Contact Person: Shantti Gopalakrishnan
SEBI Registration No.: INR000004058

For SAHAJANAND MEDICAL TECHNOLOGIES LIMITED

Sd/-
Deepshikha Singhal
Company Secretary and Compliance Officer

Disclaimer: Sahajanand Medical Technologies Limited is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, an initial public offering of its equity shares ("IPO") and has filed the DRHP dated July 25, 2025 with the Securities and Exchange Board of India ("SEBI"), BSE Limited and National Stock Exchange of India Limited (collectively, "Stock Exchanges"). The DRHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, the websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, and the websites of the BRLMs i.e. Motilal Oswal Investment Advisors Limited at www.motilaloswalgroup.com, Avendus Capital Private Limited at www.avendus.com, HSBC Securities and Capital Markets (India) Private Limited at www.business.hsbc.co.in and Nuvama Wealth Management Limited at www.nuvama.com respectively. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see '*Risk Factors*' on page 26 of the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges. Potential Bidders should not rely on the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges for making any investment decision and should instead rely on the RHP, when filed, for making investment decision.

The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended ("U.S. Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold outside the United States in "offshore transactions" as defined in and in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdictions where such offers and sales are made.

CONCEPT


THE BUSINESS DAILY

FINANCIAL EXPRESS

Read to: INMD

epaper.financialexpress.com

New Delhi



नव शक्ति

marathi.freepressjournal.in

कळजा सूचना

एडलवैस असेंट रिक्न्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

सीआयएन : युड६३०००एमएच९१००३पीएलसी१६४७५९

रिटेल मध्यवर्ती आणि मंडू, कार्यालय: एडलवैस हॉऊस, मंगलरोड रोड लगत, कलिंगा, मुंबई ४०००१८

परिशिष्ट IV (नियम -८(१)) कळजा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्यावर्षी खालील नमुद तारुण धनको च्या प्राधिकृत अधिकार्यांनी सिक्विरिटायझेशन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेंट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्विरिटि इन्टेस्ट (अँड/), २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्विरिटि इन्टेस्ट (एन्फोर्समेंट), रुस २००२ चा (नियम ३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाऱ्यां वापर करून खालील नमुद मागणी सूचना जारी करून कर्जदारांना सद्द सुचनांच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत सुचनेमध्ये नमूद केलेली रक्कम परतफेड करण्यासाठी बोलावित आले.

त्यानंतर, खालील नमुद अभिलेखांकव्यंचे यांनी घाबारातील नमुद टाइटचे विवरण म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत असलेल्या एडलवैस असेंट रिक्न्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (पुनर्न ईएआरसी असा उद्देश) कडे खालील नमुद विविध मता अभिलेखांकित केली आहे. सर्वेक्षी अँड, २००२ चे कलम ५ अन्वये निष्पादित केलेल्या अभिलेखाने करागारपुर्त ईएआरसी, अभिलेखानकऱ्यांच्या जागे आले आणि विविध मतासंबंधीचे अभिलेखानकऱ्यांचे सर्व अधिकार, हक्क आणि हितसंबंध यासह कर्जदारांद्वारे केलेल्या विविध सहाय्याचे संबंधी तारुण हितसंबंध, हनी, तांबे गहाण ईएआरसीकडे मिळित झाले आहेत आणि ईएआरसी, तारुण धनको म्हणून त्यांच्या सर्व अधिकारांचा वापर करित आहेत.

कर्जदारांनी एकमेकी परतफेड करण्यात कसूर केली आहे. याद्वारे कर्जदार आणि संस्थाधारण जनतेला सूचना देण्यात येते की निम्नव्याखरीकारांनी एकवैयस असेंट रिक्न्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडकडे प्राधिकृत अधिकारी या नात्याने असेंटचे कलम १३ चे पोस्ट-कलम (४) सहवाचता सिक्विरिटि इन्टेस्ट (एन्फोर्समेंट) रुस, २००२ चा खल ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून प्रत्येक मिळकतीतलम नमूद केलेल्या तारखे रोखीस खालील नमुद मिळकतीच्या कळजा घेतला आहे.

अ. अधिदानकऱ्यांच्या नांव

दुसऱ्या नांव

कर्ज खाते क्रमांक

कर्जदारांचे नाव आणि सह - कर्जदारांचे नाव

मागणी मुदतीची रक्कम आणि तारीख

कळजाची तारीख

कळजा स्थिती

१.

पुनर्निर्माण फायनान्स बँक लिमिटेड

ईएआरसी -२८७

१०३३०००८१८००४८८

१. हरिहर बी. व्यास (कर्जदार)

२१-०८-२०१० आणि रु. ४,४३,९४८/-

२३.०९.२०२५

प्राथम्य कळजा

मिळकतीचे वर्णन: प्लॉट क्र. १०४, मोडरनाईत ४०० की. चू. सुपर बिल्ड अर क्षेत्र, गजानन मंगलम, १ला मजला, प्लॉट क्र. ६३, सेक्टर क्र. ८०, लोहरी, वली मुंबईचे ते सर्व भाग आणि विभाग, उपनग: प्लॉट क्र. ६०, दक्षिण: ११ मी. रूंद रस्ता, पूर्व: प्लॉट क्र. ६८, पश्चिम: प्लॉट क्र. ६४.

तारुण मतांच्या विमोचनकारिता उपलब्ध असलेल्या वेळेपासून असेंटचे कलम १३ चे पोस्ट-कलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

विशेषतः कर्जदार आणि संस्थाधारण जनता यांना मिळकतीची व्यवहार न करण्याबाबत सावधान करण्यात येत आहे आणि मिळकतीची केलेला कोणताही व्यवहार खालील नमुद रक्कम आणि त्यावरील व्याजवारीला एडलवैस असेंट रिक्न्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडच्या भाराखाली राहील.

ठिकाण: मुंबई

दिनांक: २७.०७.२०२५

सही / - प्राधिकृत अधिकारी

एडलवैस असेंट रिक्न्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

Edelweiss

Asset Reconstruction



Mid India Industries Limited

CIN: L17124MP1991PLC006324

Regd. Office: Textile Mill Area, Station Road, Mandsaur-458 001 (M.P.) Phone: 07422-234999

Corporate Office: 401, Princess Centre, 6/3, New Palasia, Indore-452 003 (M.P.)

E-mail: csmidindia@gmail.com, Website: www.midindiaindustries.com

Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended on June 30, 2025

(Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015) (Amount In Lakhs Except EPS)

S. No.	Particulars	Quarter Ended		Year to Date Figures For Current Period Ended	
		30.06.2025	30.06.2024	31.03.2025	
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations (Net)	149.47	92.75	632.17	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	2.11	-10.81	-12.61	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	2.11	-10.81	-12.61	
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	2.11	-10.81	-11.79	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	2.11	-10.81	-11.98	
6	Equity Share Capital	1630.00	1630.00	1630.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	-	-	-2080.25	
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)				
1. Basic		0.01	-0.07	-0.07	
2. Diluted		0.01	-0.07	-0.07	

Note : (i) The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2025 is available on the website of the Company www.midindiaindustries.com and stock exchange i.e. www.bseindia.com.

(ii) You can also access the results by scanning the a Quick Response Code given below:




For Mid India Industries Limited

Sd/-

Sanjay Singh, Chairman & MD

DIN: 01548011

Place: Indore, Date : 25.07.2025

BSE

COMPANY



रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

नॉंदणीकृत कार्यालय : रिलायन्स सेंटर, तळ मजला, १९ फ्लायचंद हिराचंद मार्ग, बलाई अँड, मुंबई ४०० ००१.

वेबसाईट : www.rinra.com, ईमेल : rinra.investor@reliancegroupindia.com

सीआयएन : एएल७५१००एमएच९१२९१पीएलसी००१५३०

टेलि : ९१ २२ ४३०१०००

ए. ३० जून, २०२५ रोजी संपलेली तिमाही करिता एकात्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा (रु. कोटीत)

अनु. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
		३० जून, २०२५	३१ मार्च, २०२५
		अलेखापरिपक्षित	लेखापरिपक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	५,९०५.८२	७,९१२.८३
२	अपवादनात्मक बाबी आणि करपूर्व निव्वळ नफा / (तोटा)	२८६.६७	७,३८४.१८
३	करपूर्व निव्वळ नफा / (तोटा) (अपवादनात्मक बाबी परचात)	२८७.२९	८,४८३.८८
४	करोतर कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (अपवादनात्मक बाबींनंतर)	५९.८४	४,९३७.५२
५	कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण उत्पन्न	३०५.४५	९,१७८.२२
६	भरणा झालेले समभाग भांडवल	४०८.६७	३९६.१७
७	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १० चे दर्शनी मूल्य)		
ए) मूलभूत (रु.)		२.२०	१२४.६४
बी) सीमितकृत (रु.)		२.२२	१२०.६८
	(तिमाहीसाठी अर्वाधिकीकृत)		

बी. ३० जून, २०२५ रोजी संपलेली तिमाही करिता अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा (रु. कोटीत)

अनु. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
		३० जून, २०२५	३१ मार्च, २०२५
		अलेखापरिपक्षित	लेखापरिपक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	५३.५४	३९.११
२	अपवादनात्मक बाबी आणि करपूर्व निव्वळ नफो/(तोटा)	(६५.६९)	(५०४.४०)
३	करपूर्व निव्वळ नफो/(तोटा) (अपवादनात्मक बाबी परचात)	११९.०९	(१,११०.७२)
४	कालावधीसाठी करोतर निव्वळ तोटा (अपवादनात्मक बाबींनंतर)	११९.०९	(१,१०८.०५)
५	कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण क तोटा	११९.०९	(१,१०५.२८)
६	भरणा झालेली समभाग भांडवल	४०८.६७	३९६.१७
७	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वायडू)		५,५५९.९८
८	सिक्विरिटि प्रीमियम खाते		१०,१३३.७६
९	शक्ती कर्ज		४६९.०१
१०	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १० चे दर्शनी मूल्य)		
ए) मूलभूत (रु.)		(१.६५)	(५.२१)
बी) सीमितकृत (रु.)		(१.६५)	(१२.६७)
	(तिमाहीसाठी अर्वाधिकीकृत)		

सी. वरील विव्तिन निष्कर्ष हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विवित कंपनीन (इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड्स) रुस, २०१५ (इंडियन) च्या अनुपालनात बनविले आहेत.

डी. मांडील कार्यालय आणि मार्च ३१, २०२५ रोजी संपलेले वर्षासाठी आकडेवारी चालू कालावधीच्या आकडेवारीशी तुलनायोग्य करण्यासाठी पुनर्गठित आणि पूर्णवित्त केले आहे.

ई. वरील उतारा (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोअर रिक्वायरेमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत २५ जुलै, २०२५ रोजीस स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या अलिप्त आणि एकात्रित तपस्यार काढलेले ३० जून, २०२५ रोजी संपलेली तिमाही करिता विव्तिन निष्कर्ष (अलिप्त आणि एकात्रित) हे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट www.rinra.com आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com पर उपलब्ध आहे आणि क्लिक रिसायन्स कोड स्कॅन करून पाहता येतील.

ठिकाण: मुंबई

दिनांक: जुलै २५, २०२५



सर्कल ऑफिस, कोल्हापूर

९९८४/९७, फ्राऊड प्लोअर, राजारामपूरी, ४७१ गॅली, टाकाला, कोल्हापूर. ४९६००८

ई मेल: cokolhapur@pnb.co.in

फोन: ०२३१ २५४०९७

ताबा नोटीस

(स्थावर मालमत्तेसाठी)

ज्याअर्थी, खाली सही करणार पंजाब नॅशनल बँक यांचे अधिकृत अधिकारी यांनी, सिक्विरिटायझेशन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेंट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्विरिटि इन्टेस्ट अँड २००२ व सदर अधिनियमाच्या सेक्शन १३ च्या नियम ३ आणि सिक्विरिटि इन्टेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ द्वारे त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार मै.सोनम टेक्सटाईल्स, प्रोप्ता. सुनित शंकर पोवार यांना दि.१६/०५/२०२५ रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी नोटीस मध्ये नमूद केलेली रक्कम रु.१२,५९,२२९.६६ (अक्षरी बारा लाख एकोणसाठ हजार दोनशे एकवीस पैसे सहासह फक्त) अधिक संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंतचे वायज, अशी बँकेला येणे असलेली रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांत परतफेड करावी.

वर नमूद केलेले कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, विशेषतः वर नमूद केलेले कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सिक्विरिटि इन्टेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या सेक्शन १३ मधील सब सेक्शन (४) तसेच त्याच नियमाच्या नियम ८ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा दि.२५/०७/२०२५ रोजी ताबा घेतला आहे.

कर्जदाराचे ध्यान सदर कायद्याच्या कलम १३, उपकलम (८) कडे आकर्षित करण्यात येत असून त्याच कर्जदारास आपल्या तारण मिळकतीवरील बोजा उतरवून घेण्यास उपलब्ध असलेल्या कालमर्यादेची तरतूद आहे.

वर नमूद केलेले कर्जदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो पंजाब नॅशनल बँक यांना येणे असलेली रक्कम रु.१२,५९,२२९.६६ (अक्षरी बारा लाख एकोणसाठ हजार दोनशे एकवीस पैसे सहासह फक्त) आणि त्यावरील व्याज यांना अधीन राहील.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

सी गट नं.१९/३/ए व १९/३/बी, प्लॉट नं.२०७ बी, वॉर्ड क्र.२५, घर क्र. ३००, मणोर एक्झक्लुसिव्ह जवळ, इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., इचलकरंजी येथील मिळकतीचे मालक श्री.वसंतराव दत्तात्रय पाटील यांचे नाव असलेल्या नोंदणीकृत गहाण असलेली रहिवासी जागा व इमारत, आकर ४३.३० स्के. मिटर

सदर मालमत्तेचा चूट:सिमा :

पूर्व बाजूस: श्री. बागुना यांचा प्लॉट नं.२०८

पश्चिम बाजूस: श्री. कालीवाडे यांचा प्लॉट नं.२०६

उत्तर बाजूस: श्री. सावंत यांचा प्लॉट नं.२१२

दक्षिण बाजूस: रस्ता

प्रीती, मुख्य प्रवेशक अधिकृत अधिकारी, पंजाब नॅशनल बँक

ठिकाण: मुंबई

दिनांक: २५/०७/२०२५



नोंदणीकृत कार्यालय : ९५ा मजला, अलिप्त भवन, २२, के.जी. मार्ग, नवी दिल्ली-११०००१, प्लॉट: ०६१-२३३७९७९७, २३३७९७९७, २३३७९७९७

वेबसाईट: www.pnbhousing.com, खोत नाथू कार्यालय पत्ता : ४०२, चौथा मजला, पुण्यामार्ग कॉम्प्लेक्स, इमारत क्रमांक १, प्लॉट क्र.ए.ए. मार्ग, बागमार्ई पेट्रोल पंपाजवळ, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र - ४००००८

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, खालील खात्रीकरांनी हे सिक्विरिटायझेशन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेंट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्विरिटि इन्टेस्ट अँड २००२ अंतर्गत पोपबी हीसिंग फायनान्स लिमिटेडकडे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्विरिटि इन्टेस्ट (एन्फोर्समेंट) रुस, २००२ च्या नियम ३ संवधाविषयक कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकारांतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या तारखेला मागणी सूचना विवित केली होती. त्या सूचनेच्या कर्जदाराबाबत सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांत तसेच पुढील व्याज व शुल्क जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास अग्रगण्य ठरले असून कर्जदार व सर्वसाधारण जनतेस येणे सावध करण्यात येत आहे की, खालील खात्रीकरांनी सदर कायद्याच्या कलम १३(१८) सहवाचता सदर मिळकतीच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांतर्गत खाली नमूद केलेल्या मागणीच्या तारु यांनी प्रत्येक खात्यासमोर नमूद केलेल्या तारखेला घेतला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसाधारण जनतेस येणे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह याद्वारे केलेला असेलना त्यांनी पोपबी हीसिंग फायनान्स लिमिटेडकडे कर्ज करारनामानावर रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करणे. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिवर्ष मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) ची तरतूद आहे.



नोंद. कार्यालय : ९५ा मजला, अंतरिक्त भवन, २२, के.जी. मार्ग, नवी दिल्ली-११०००१, प्लॉट: ०६१-२३३७९७९७, २३३७९७९७, २३३७९७९७

वेबसाईट: www.pnbhousing.com, ठाणे शाखा: - पोपबी हीसिंग फायनान्स लिमिटेड, २रा मजला, देव कोठ, केंडबरी नॅक्शन, खोपट, ठाणे, महाराष्ट्र, पिन-४०००६६

कळजा सूचना (स्थावर मिळकतीसाठी)

ज्याअर्थी, निम्नखात्रीकरांनी पोपबी हीसिंग फायनान्स लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्विरिटायझेशन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेंट्स अन्वये आणि एन्फोर्समेंट ऑफ सिक्विरिटि इन्टेस्ट अँड, २००२ च्या नियम (८) च्या अनुपालनात आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्विरिटि इन्टेस्ट (एन्फोर्समेंट) रुस, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर तारखेस आणि मागणी सूचना जारी करून संपलेल्या कर्जदारांना प्रत्येक खात्यासमोर दिलेल्या एकमेकी परतफेड सदर सुचनेच्या प्राप्तीची परिपक्वता तारखेपासून ६० दिवसांत करण्यात येऊन आहे. एकमेकी परतफेड करण्यात कर्जदार असमंजसतासह कर्जदार कर्जदार आणि संस्थाधारण जनतेस त्यांना सूचना देण्यात येते की, निम्नखात्रीकरांनी येणे खाली वर्णन केलेल्या मिळकती/ती चा कळजा त्याला/तिता सदर असेंटच्या कलम १३(१२) सहवाचता सदर रक्कमच्या नियम ८ अन्वये प्राप्त केलेल्या अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर नमूद तारखेस पाहिले.

विशेषतः कर्जदार आणि संस्थाधारण जनतेला इशारा देण्यात येतो की, मिळकतीची व्यवहार करू नये आणि मिळकतीची केलेला कोणताही व्यवहार पोपबी हाऊसिंग फायनान्स लि. च्या रकमा व कर्ज कार्याप्रमाणे त्यावरील व्याज अशा रकमेसाठी भाराखाली राहील.

कर्जदारांचे लक्ष तारुण मतांच्या विमोचनकारिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात असेंटचे कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदीकडे वेधण्यात येत आहे.



कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत आणि निष्ठा कार्यालय: ५०२, डॉ.एन.ए. पेनिम्युल्लि बिल्डिंग पार्क, सेनारली बायट मार्ग, लोअर जंक्शन, मुंबई-४०००१३

संकेत कार्यालयनिष्ठा पत्ता: ९बी, २रा मजला, पुना रोड, नवी दिल्ली-११००६०

मागणी सूचना

सिक्विरिटि इन्टेस्ट (इन्फोर्समेंट) रुस, २००२ चे नियम ३(१) सहवाचता सिक्विरिटायझेशन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेंट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्विरिटि इन्टेस्ट अँड २००२ च्या नियम ३(१२) अन्वये निम्नखात्रीकरांनी हे सिक्विरिटायझेशन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेंट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्विरिटि इन्टेस्ट अँड, २००२ (सदर अँड) अन्वये कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (सीजीएफएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सदर असेंटचे कलम १३(१२) सहवाचता सिक्विरिटि इन्टेस्ट (एन्फोर्समेंट) रुस, २००२ चे नियम ३ चे अन्वये प्राप्त केलेल्या अधिकारांच्या आधारे निम्नखात्रीकरांनी सदर असेंटचे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी करून खालील कर्जदारांना ("सदर कर्जदार") यांना संबंधित मागणी सूचनेतील नमूद रकमेच्या परतफेडीकरिता सांगितले आहे. जी येथे खाली सुद्धा देण्यात आली आहे, वरील संदर्भात असल्यास कर्जदारांद्वारे निष्पादित केलेला कर्ज कार सहवाचता हद्द दस्तऐवज/विविधत अन्वये देण, प्रदान आणि/वा सुचनेच्या तारखेपासून खालील नमूद तारखेपासून लागू असलेल्या पुढील व्यासासह, येथे खाली नमूद केलेली रक्कम, ह्या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत सीजीएफएलला प्रदान करण्यासाठी सदर कर्जदारांना याद्वारे पुन्हा एकदा सूचना देण्यात येत आहे. कर्जाच्या देव परतफेडीकरिता तारुण म्हणून, कर्जदारांद्वारे, अनुक्रमे खालील मता सीजीएफएलकडे गहाण ठेवण्यात आल्या आहेत.



कोटक महिन्द्र बँक लिमिटेड

सीआयएन: L65110MH1985PLC038137

नोंदणीकृत कार्यालय: २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०० ०५९

दूरध्वनी: +९१ २२ ६१६६ ०००१ फॅक्स: +९१ २२ ६७३३ २४०४

वेब साईट: www.kotak.com ईमेल: KotakBank.Secretarial@kotak.com

३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोअर रिक्वायरेमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ ("सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स") च्या रेग्युलेशन्स ३३ व ५२ ची पूर्तता करण्यासाठी, कोटक महिन्द्र बँक लिमिटेड ("बँक") च्या संचालक मंडळाने, आपल्या शनिवार, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी झालेल्या सभेत, ३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीच्या बँकेच्या अलेखापरिपक्षित वित्तीय निष्कर्षांचा आढावा घेतला आणि त्यास मंजुरी दिली आहे.

बँकेच्या लेखापरिपक्षकांच्या त्यावरील मर्यादित आढावा अहवालासह सदर वित्तीय निष्कर्ष, स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आले आहेत आणि ते स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट्स (www.bseindia.com आणि www.nseindia.com) यांच्यावर आणि त्याचप्रमाणे बँकेच्या वेबसाईट (<https://www.kotak.com/content/dam/Kotak/investor-relation/governance/governance-sebi-tab/2025/outcome-of-board-meeting-consolidated-and-standalone-results/consolidated-and-standalone-results-july-26-2025.pdf>) वर देखील उपलब्ध आहेत.

अनुरूप उपकरणावरून खालील क्विक रिसायन्स (क्वआर) कोड स्कॅन केल्यास देखील ते उपलब्ध करून घेता येतील.



कोटक महिन्द्र बँक लिमिटेड

सीआयएन: L65110MH1985PLC038137

नोंदणीकृत कार्यालय: २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०० ०५९

दूरध्वनी: +९१ २२ ६१६६ ०००१ फॅक्स: +९१ २२ ६७३३ २४०४

वेब साईट: www.kotak.com ईमेल: KotakBank.Secretarial@kotak.com

३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोअर रिक्वायरेमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ ("सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स") च्या रेग्युलेशन्स ३३ व ५२ ची पूर्तता करण्यासाठी, कोटक महिन्द्र बँक लिमिटेड ("बँक") च्या संचालक मंडळाने, आपल्या शनिवार, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी झालेल्या सभेत, ३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीच्या बँकेच्या अलेखापरिपक्षित वित्तीय निष्कर्षांचा आढावा घेतला आणि त्यास मंजुरी दिली आहे.

बँकेच्या लेखापरिपक्षकांच्या त्यावरील मर्यादित आढावा अहवालासह सदर वित्तीय निष्कर्ष, स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आले आहेत आणि ते स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट्स (www.bseindia.com आणि www.nseindia.com) यांच्यावर आणि त्याचप्रमाणे बँकेच्या वेबसाईट (